



दि नंदुरबार मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि., नंदुरबार

१०३०, कन्हैया स्मृती, घी बाजार, नंदुरबार-४२५४१२ दूरध्वनी : ०२५६४ - २२३०६४ / २२१७२७

३१ वा
वार्षिक
अहवाल
सन २०२५-२०२६

वार्षिक साधारण सभेचा अजेंडा

रजि.नं.: डीएलई/बीएनके(ओ)/
१०१/९४-९५/दि.२८-९-९४

● फक्त सभासदांसाठी ●

दि नंदुरबार मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि., नंदुरबारच्या मा. सभासदांची ३१वी वार्षिक साधारण सभा दि.०८/०८/२०२६ शनिवार रोजी दुपारी ४ वाजता स्व. कन्हैयालाल रावजीभाई व्यापारी भुवन, मार्केट यार्ड, नंदुरबार येथे बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. किशोरभाई कन्हैयालाल वाणी यांच्या अध्यक्षतेत खालील विषयांवर विचार विनीमय करणेसाठी आयोजित केलेली आहे. तरी कृपया सभासद बंधू भगिनी यांनी नियोजित वेळेत सदर सभेस उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

● सभे पुढील विषय ●

- मागील सभा दि. १७-०८-२०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- मा. संचालक मंडळाने अहवाल वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा घेणे.
- दि. ३१-०३-२०२६ अखेरच्या लेखापरिक्षित आर्थिक पत्रकांना मंजुरी देणे.
- सन २०२५-२०२६ च्या शासकिय तपासणी व दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे.
- सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी अंदाज पत्रक मंजूर करणे.
- बाहेरील कर्ज उभारणीची मर्यादा ठरविणे.
- सन २०२५-२०२६ मध्ये अंदाजापेक्षा कमी/जास्त झालेल्या खर्च/उत्पन्नास मान्यता देणे.
- मा. संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे सन २०२५-२०२६ च्या नफावाटणीस मान्यता देणे.
- बँकेचे सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी मा. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीस अधीन राहून वैधानिक लेखापरिक्षक यांची नेमणूक करणे व मेहनताना ठरविणे.
- एकरकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत अहवाल वर्षात बंद केलेल्या कर्ज खात्यांची नोंद घेणे.
- दि. १७-०८-२०२५ व आजच्या वार्षिक सभेला अनुपस्थित असलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीला मान्यता देणे.
- मा. अध्यक्ष साहेब यांचे परवानगीने आयत्यावेळी येणारे विषय.

● मा. संचालक मंडळाचे आदेशावरून ●

श्री. के. टी. पाटील

मुख्य कार्यकारी अधिकारी,

दि नंदुरबार मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि., नंदुरबार

नंदुरबार

दिनांक : १८-०७-२०२६

सभासदांना महत्वाच्या सुचना

- गणपूर्ती अभावी सभा तहकुब झाल्यास ती सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अध्यक्षां तासाने होईल. अशा सभेस गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही.
- वार्षिक सर्व साधारण सभेस काही प्रश्न उपस्थित करावयाचे असल्यास कृपया दि. ०१/०८/२०२६ पर्यंत बँकेत लेखी स्वरूपात कळवावे.
- सभासदांनी वार्षिक साधारण सभेचा अहवाल जवळच्या शाखेतून घेऊन जावे, ही विनंती.
- बँकेचे ३१ मार्च २०२६ अखेरचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद बँकेचे मुख्य कार्यालय व शाखांच्या नोटीस बोर्ड वर लावले आहे.
- सभासदांनी त्यांचे इ मेल आय. डी. व मोबाईल नं. बँकेस कळवावे. त्यात बदल झाला असल्यास ते देखील कळवावे.
- सभासदांची सीकेवायसी पूर्तता राहिली असल्यास लवकरात लवकर पूर्ण करावी.

आपली बँक ● मर्चन्ट बँक



► बँकेला मिळालेले पारितोषिक

१. महाराष्ट्र शासना तर्फे 'सहकार निष्ठ' हा मानाचा पुरस्कार दि. १९/०६/२०१५ रोजी कोल्हापुर येथे मिळाला.
२. 'बँको पुरस्कार २०१३' - महाबळेश्वर येथे वितरण. मा.चेअरमन व संचालक मंडळाचा सहभाग.
३. 'न्युबा अवार्ड' - नाशिक अर्बन बँक्स असोसिएशन तर्फे दि. १७ जानेवारी २०१४ रोजी बेंगलुरु येथे वितरण.
४. इन्स्टेलेक्चुअल पीपल्स फाऊंडेशन व नॅशनल अचीव्हर्स रेकॉग्निशन फोरम, नवी दिल्लीच्या वतीने सन २०२१ साठी 'बेस्ट चेअरमन इन को-ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट'
५. राष्ट्रीय पातळीवरील 'बँको ब्ल्यू रिबन २०२३ बेस्ट बँक' पुरस्काराने दमण येथील सोहळ्यात सन्मानित.
६. मिनीस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, भारत सरकार यांच्या तर्फे 'बेस्ट अर्बन को-ऑप बँक' भारतरत्न सहकारीता पुरस्कार - सन २०२४-२५

► ग्राहकांसाठी विविध सुविधा

१. बँकेने आपल्या सभासदांसाठी अपघाती रु. १ लाखापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले आहे.
२. ग्राहकांसाठी क्यु आर कोडची सुविधा देण्यात येत असून त्याद्वारे ग्राहकांना जलद व सुरक्षित डिजीटल सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली.
३. आधुनिक कोअर बँकिंग सिस्टम (CBS) द्वारे जलद व सुरक्षित व्यवहार
४. ग्राहकांसाठी बँकेने मोबाईल बँकिंगसाठी 'नंदुरबार मर्चन्टस् मोबाईल ऑप'ची सुविधा सुरु केली असून या द्वारे ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन व्यवहार करता येईल.
५. मोबाईल बँकिंग ऑप द्वारे RTGS, NEFT, IMPS आणि UPI ची सुविधा उपलब्ध
६. बँकेने ग्राहकांसाठी फ्रँकिंग सेवा उपलब्ध केली असून या सेवे द्वारे ग्राहकांना स्टॅम्प पेपर खरेदी करण्याची गरज पडत नाही.
७. ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांसाठी समान दर्ज्याची सेवा
८. CTS क्लिअरिंग द्वारे जलद धनादेश वटविण्याची सुविधा उपलब्ध
९. बँकेच्या सुरुवाती पासून सतत डिव्हिडंड वाटप.
१०. सर्व शाखांमध्ये ATM व लॉकर्स सुविधा उपलब्ध.
११. मागील ३ वर्षांपासून सर्व सभासदांसाठी 'मर्चन्टस् बँक आरोग्य योजना' सुरु केली असून सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
१२. बँकेने ५ लाखापर्यंतच्या सर्व ठेवींना 'ठेव विमा मंडळा' (DICGC) कडून संपूर्ण संरक्षण प्राप्त.

► खातेदारांसाठी सुचना

१. मा. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सी.के.वाय.सी. (CKYC) करणे अनिवार्य आहे. तरही ज्या ग्राहकांचे सी.के.वाय.सी. झाले नाही त्याने तात्काळ आपले आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो घेऊन आपल्या शाखेत संपर्क करावा. अन्यथा आपले खाते गोठविण्यात येईल.
२. सर्व खातेदारांनी आपल्या बचत व ठेव खात्यावर नामनिर्देशित (Nominee) व्यक्तीची नोंद करावी. नामनिर्देशन नोंदविल्यास वारसांना दावा निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते.
३. DEA Fund (Depositor Education and Awareness Fund) मध्ये वर्ग झालेल्या अनक्लेम ठेवी अथवा रकमा मिळविण्यासाठी संबंधित शाखेशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर नियमानुसार दावा निकाली काढण्यात येईल. बँकेकडे आजच संपर्क करून बँकेकडे असलेले आपले अनक्लेम डिपॉझिट (DEA) Fund परत न्या.



► बँकेच्या आकर्षक कर्ज योजना

१. सोने तारण कर्ज :

आपल्या सोनांच्या दागिन्यांवर त्वरीत कर्ज : आकस्मिक परिस्थितीत सोनं घरात ठेवण्यापेक्षा त्यातून आर्थिक संधी मिळवा.

► त्वरीत मंजूरी ► कमी कागदपत्रे ► जलद वितरण

२. हाऊसिंग कर्ज :

नवीन घर खरेदी, घर बांधकाम, घर दुरुस्ती किंवा विस्तारासाठी सुलभ अटींवर गृह कर्ज उपलब्ध. आपल्या स्वप्नातील घर आता अधिक जवळ...

► कमी कागदपत्रे ► जलद मंजूरी ► परवडणारे हप्ते

३. वाहन कर्ज :

दुचाकी, चार चाकी तसेच व्यवसायिक वाहन खरेदीसाठी आकर्षक कर्ज योजना.

आजच घ्या आपल्या स्वप्नातील वाहनाची चावी.

४. विविध व्यवसायासाठी कर्ज योजना :

अन्न धान्य, शेती उत्पादित मालाचे व्यवसायिक, औद्योगिक घटक/प्रोसेसिंग, किराणा, कापड, औषध, हार्डवेअर यांच्यासाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना कमी व्याजदरात उपलब्ध.

५. व्यवसायिक कर्ज योजना :

व्यवसायिक गरजा भागविण्यासाठी प्रोफेशनल कर्ज डॉक्टर, सीए., इंजिनीअर व आर्किटेक्ट या सारख्या व्यवसायिकांसाठी आकर्षक व्याजदरात तत्पर उपलब्ध.

६. शैक्षणिक कर्ज :

पदवी व पदवीत्तर तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य.

७. वेअर हाऊस रिसीट कर्ज :

गोदामाच्या पावतीवर शेतकरी, व्यापारी आणि कृषि उत्पादकांसाठी अत्यंत उपयुक्त त्यांच्या रोख प्रवाहाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी त्वरीत कर्ज उपलब्ध

८. वेतनधारकांसाठी कर्ज योजना :

वेतनधारक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक किंवा आकस्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज योजना उपलब्ध.

► ग्राहक जागरुकता

१. अनोळखी व्यक्तीच्या कर्ज, बक्षिस, लोटर किंवा आर्थिक मदतीचा आश्वासनांवर विश्वास ठेवू नका.
२. ई-मेल, एस.एम.एस., व्हॉट्सअप किंवा फोन द्वारे आलेल्या संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देऊ नका.
३. बँक कधीही तुमचा OTP, ATM PIN, CVV, इंटरनेट बँकिंग, पासवर्ड किंवा UPI PIN विचारत नाही.
४. बँकेच्या नावाने आलेल्या संदेशातील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची खात्री करा.
५. आपले बँक खाते, कार्ड किंवा नेट बँकिंगची माहिती कोणाशीही शेअर करू नका.
६. क्यु आर कोड स्कॅन करून पैसे मिळत नाही; उलट आपले पैसे जाऊ शकतात.
७. ATM वापरताना कीपॅड झाकून PIN टाका.
८. सतर्कता आणि सावधगिरी हेच सायबर फसवणूकी पासून संरक्षणाचे प्रभावी साधन आहे.



UPI • IMPS • RTGS • NEFT
सेवेचा लाभ घ्यावा.
NET NPA : 0 %
CRAR : 20.66 %

सन्माननीय सभासद व ठेवीदार यांच्यासाठी हितगुज

- आपल्या बँकेच्या नंदुरबार, निजामपुर, प्रकाशा, तळोदा, शहादा व सिंधी कॉलनी (नंदुरबार) शाखेतील बँकिंग सेवेचा लाभ घ्या. सर्व व्यवहार शक्यतो एकाच बँकेतून करण्याचा प्रयत्न करा.
- आपला पत्र व्यवहाराचा पत्ता बदलला असल्यास कृपया नवीन पत्ता त्वरीत मुख्य कार्यालयास व आपल्या जवळच्या शाखेस लेखी पाठवावे. म्हणजे सदर नोंद बँकेच्या दफ्तरी करण्यात येईल.
- आता सी.टी.एस. क्लिअरिंग सिस्टीम असल्याने आवश्यक बॅलेन्स खात्यावर असणे बंधनकारक आहे.
- सर्व कर्जदारांनी कर्जाची वेळेवर परतफेड करणे, कर्जदारांच्या व बँकेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. नियमित कर्ज परतफेडीमुळे / विलंबामुळे ग्राहकाचे क्रेडीट इन्फर्मेशन कंपनीकडे (CIBIL) सर्व नोंदी होत असतात. आपली स्वतःची पत निर्माण करण्यासाठी आता आपण स्वतः जबाबदार आहोत.
- ग्राहकाला त्यांच्या बचत व चालू खात्यात नियमित व्यवहार करावे लागतात अन्यथा त्यांचे बचत खाते निष्क्रिय (Inoperative) होते आणि ठराविक कालावधीत सुप्त (Dormant) होते व सदर रक्कम ही RBIला वर्ग होते.
- बँकेच्या कामांबाबत काहीही अडचणी असल्यास बँक प्रशासनाकडे संपर्क साधावा.

● बँकेची दि. ३१ मार्च २०२६ अखेरची सांपत्तीक परीस्थिती व प्रगतीचा आलेख ●

(रु. लाखत)

तपशिल	सन २३-२४	सन २४-२५	सन २५-२६
वसुल भागमांडवल	५०८.५६	५२६.९८	५५५.१५
स्व निधी	२३६०.०४	२४८२.७३	२५९७.७२
ठेवी	१३९७९.७३	१४२३७.३९	१५७३५.८३
सभासदांना कर्ज वाटप	९७३९.७९	१०१४८.३०	१११८९.७८
निव्वळ नफा	१३५.१३	१७६.४३	१३३.४३
गुंतवणूक	११२५.००	१४००.००	११००.००
शास.रोख्यातील गुंतवणूक	४६९०.७३	४५८९.६४	५१७८.८४
मालमत्ता व फर्निचर	१५०.४३	१५३.०२	१४०.०६
खेळते मांडवल	१७५०८.३५	१७९५४.२६	१९६७५.७५
प्रति कर्मचारी व्यवसाय	४८४.०७	५४१.९०	५७२.७२

तपशिल	सन २३-२४	सन २४-२५	सन २५-२६
एकूण मिळालेले व्याज	१५३२.९६	१६२८.४३	१७७१.८७
एकूण दिलेले व्याज	८५५.४०	८४८.१३	१०४९.११
एकूण उत्पन्न	१५७४.५८	१७०७.२३	१८५७.७८
सी.आर.ए.आर.	२१.६८ %	२०.७७ %	२०.६६ %
ग्राँस एन.पी.ए.	४.३५ %	३.६० %	३.४० %
नेट एन.पी.ए.	०.०० %	०.०० %	०.०० %
डिझींड दर	१२%	१२%	१२% (प्रस्तावित)
शाखांची संख्या	५+१ विस्तार कक्ष	६	६
ऑडीट वर्ग	'अ'	'अ'	'अ'

● कर्जावरील व्याज दर - दि. १/४/२०२६ पासून ●

अ.क्र.	कर्जाचा प्रकार	व्याज दर
१.	सोने तारण कर्ज	८.७५%
२.	घर तारण कर्ज (नवीन बांधकाम)	९.००%
३.	कार लोन	१०.००%
४.	नजरगहाण कर्ज (HYP)	१०.५०%
५.	वेअर हाऊस कर्ज / टर्म लोन (प्रोफेशनल)	११.००%
६.	घर तारण (कमर्शियल)	११.००%
७.	टू व्हीलर, कमर्शियल वाहन, शैक्षणिक कर्ज	११.५०%
८.	वस्तु खरेदी कर्ज	१२.००%
९.	सिव्युर्ड कॅश क्रेडीट, वर्किंग कॅपिटल टर्म लोन	१२.५०%
१०.	पगारदार नोकरांसाठी कर्ज	१३.५०%
११.	विलन कॅश क्रेडीट व जामिनकी कर्ज	१५.००%

● ठेवीवरील व्याज दर - दि. ७/७/२०२५ पासून ●

अ.क्र.	ठेवीचा कालावधी	व्याज दर	ज्येष्ठ नागरिक
१.	३० दिवस ते ४५ दिवस	४.०० %	४.५० %
२.	४६ दिवस ते ९० दिवस	४.७५ %	५.२५ %
३.	९१ दिवस ते १८० दिवस	५.२५ %	५.७५ %
४.	१८१ दिवस ते २१० दिवस	६.०० %	६.५० %
५.	२११ दिवस ते २७० दिवस	६.४० %	६.९० %
६.	२७१ दिवस ते ३६५ दिवस	६.६० %	७.१० %
७.	१ वर्षाचे वर ते २ वर्षापर्यंत	७.०० %	७.५० %
८.	२ वर्षाचे वर ते ५ वर्षापर्यंत	७.२० %	७.७० %
९.	५ वर्षाचे वर ते १० वर्षापर्यंत	७.१० %	७.६० %
१०.	दामदुप्पट	११८ महिने	११६ महिने



द्वारा :

दि नंदुरबार मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि., नंदुरबार

१०३०, कन्हैया स्मृती, पी बाजार, नंदुरबार - ४२५४१२

दूरध्वनी : ०२५६४ - २२३०६४ / २२१७२७

प्रति,

श्री / श्रीमती

मु.

पो.

ता.जि.नंदुरबार-४२५४१२

बुक-पोस्ट

पोस्ट
तिकीट